SANMITRA COMMERCIAL LIMITED

13, Prem Niwas, 652, Dr. Ambedkar Road, Khar (West), Mumbai – 400 052 Email ID: sanmitracommercial@ymail.com CIN: L17120MH1985PLC034963

Date: 15th November, 2024

To,
The Corporate Relations Department,
Bombay Stock Exchange Limited,
PJ Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Ref: Scrip Code: 512062

Sanmitra Commercial Limited

Sub: Submission of Newspaper Clipping Pursuant to regulation 47(1) (b) of SEBI (LODR) Regulation, 2015 of Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2024.

Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith newspaper clipping for Un-Audited Financial Results as per Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulation, 2015 for the Quarter and half year ended 30th September, 2024 published in "Pratahkal" (Marathi) and "Financial Express" (English) published on 14th November, 2024 for you records.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You.

For Sanmitra Commercial Limited

PRAKASH
Digitally signed by PRAKASH
BHOORCHAN BHOORCHAND SHAH
Date: 2024.11.15
13:12:38 +05'30'

Prakash Shah Director

DIN: 01136800



Date: 13.11.2024

Place: Mumbai

SANMITRA COMMERCIAL LIMITED

Regd. Office: 13, Prem Niwas., 652 Dr. Ambedkar Road., Khar (West), Mumbai, Maharashtra, 400052. CIN: L17120MH1985PLC034963

Extract of the Standalone Un-audited Financial Results for the Quarter & Half Year Ending on 30/09/2024

Sr.	Particulars	0	uarter Ende	d	Half Yea	Year Ended	
No.		30/09/2024 (Un-audited)	31/05/2024 (Un-Audited)	30/09/2023 (Un-audited)	30-09-2024 (Un-audited)	THE WORLD WOOD NOT INCOME.	31/03/2024 (Audited)
1	Total income	11.63	0.33	3,86	11.96	5.08	25.58
S	Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	6.49	(2.86)	(4.01)	3.63	(5.96)	10.16
3	Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items	6.49	(2.86)	(4.01)	3.63	(5.96)	10.17
4	Total Comprehensive Income for the period . [Comprising Profit / Loss for the period (After tax.) and Other Compreshensive	5202			2000		24.50
	Income(After tax)]	9,18	19.24	23.25	28.42	29.06	24.63
5	Equity Share Capital	110.00	110.00	110.00	110.00	110.00	110.00
6	Earnign Per Shares (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	- Landenton	an areas	21-12-00/20	I seed value of		11.0000
	1. Basic:	0.59	(0.26)	(0.36)	0.33	(0.54)	0.92
	2. Diluted:	0.59	(0.26)	(0.36)	0.33	(0.54)	0.92

September, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results for the Quarter and half year ended 30th September 2024 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website.

Particulars

Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional

2. Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional

4. Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional

5. Total Comprehensive Income for the Period (comprising

Profit/Loss for the period (after tax and other

6. Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)

on the Website of Stock Exchange at www.bseindia.com.

Reserve (excluding Revaluation Reserve)

Earning per share (of Rs. 10/- each) (in Rs.)

Total Income from operations (Net)

and/or Extra-ordinary Items)

and/or Extra-ordinary Items)

and/or Extra-ordinary Items)

Basic

Diluted

lote: 1. The a

Place: Prayagraj

Date: 13.11.2024

Particulars

Total Income from Operations

Paid up Equity Share Capital

Profit for the Year after Taxes (III-IV))

(Face value of Rs. 10 Each fully paid up)

Total Comprehensive Income for the period (V+VI)

Earning per share (of Rs. 10 each) (not annualised)

Profit before Tax (I-II)

Total Tax Expenses

Other Equity

(a) Basic

(b) Diluted

Place : Mumbai

Comprehensive Income (after tax)

Prakash Shah Director DIN No-01136800

Extract of statement of standalone and consolidated Unaudited Financial Results for the Quarter & Half Year ended 30th September, 2024

Quarter

Ended

30.09.2024

1847

200

200

158

189

259

6.10

6.10

Regd. Office: Shervani Nagar, Sulem Sarai, Harwara, Prayagraj - 211015 CIN:L45202UP1948PLC001891 Tel:- +91-7311128115, Fax:- +91-532-2436928, www.shervaniind.com

Half Year

Quarter

Ended

30.09.2024

2807

196

196

154

210

259

5.95

5.95

detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year ended Financial Results are available on the Company's Website at www.shervaniind.com and can also be accessed

H HERANBA

CIN:L24231GJ1992PLC017315 Read. Office:PLOT NO 1504/1505/1506/1 GIDC, PHASE-III, VAPI, Valsad-396195, Gujarat, India, Tel. No.: +91 260 240 1646 Corporate Office: 2Nd Floor, A Wing, Fortune Avirahi, Jain Derasar Road, Borivali-West, Mumbai-400092, Tel. No.: +91 22 28987912 STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON SEPTEMBER 30, 2024

Half Year ended

30-Sep-24 | 30-Sep-23

Reviewed

725.06

46.00

11.98

34.02

34.11

40.01

837.45

8.50

8.50

Reviewed

783.88

93.69

25.28

68.41

68.21

40.01

17.10

17.10

Standalone

30-Sep-23

Reviewed

434.76

43.97

11.46

32.51

32.57

40.01

8.12

8.12

Quarter ended

Reviewed

313.54

46.76

12.31

34.45

34.45

40.01

8.61

8.61

The above financial results as reviewed by the Audit Committee, were approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on November 13, 2024.

30-Sep-24 30-Jun-24

Reviewed

470.34

46.93

12.98

33.96

33.76

40.01

8.49

8.49

ee and taken on record by the Board of Directors in its meeting

Standalone

Quarter

Ended

30.09.2023

2917

741

741

741

753

272

27.24

27.24

Year ended

31-Mar-24

Audited

1,305.14

90.39

24.04

66.35

66.33

40.01

16.58

16.58

Reviewed

440.48

42.94

5.27

37.66

37.60

40.01

9.49

9.49

Year

Ended

31.03.2024

13781

3259

3259

2975

2979

259

8815

114.78

109.09

Quarter

Ended

30.09.2024

1973

208

208

116

147

259

4.48

4.48

Quarter ended

30-Sep-24 30-Jun-24 30-Sep-23

Reviewed

297.39

23.63

7.01

16.62

16.62

4.01

4.19

4.19

For and on behalf of the Board

SHERVANI INDUSTRIAL SYNDICATE LIMITED

BANAS FINANCE LIMITED

L65910MH1983PLC030142 Address: E-109, CRYSTAL PLAZA, NEW LINK ROAD, ANDHERI (WEST), MUMBAI MH 400053 IN Email id: banasfin@gmail.com, website: www.banasfinance.wordpress.com

(EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED ON 30TH SEPTEMBER, 2024)

Amount in Lakhs

			Standalone			consolidate	d	
	Particulars	Quarter ended	Quarter ended	Half yar ended	Quarter ended	Quarter ended	Half yar ended	
		30th September, 2024	2024	2023	30th September, 2024	2024	30th September 2023	
4	6	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	
1	Total income from operations	820.240	607.544	1427.784	820.240	607.544	1427.784	
2	Net Profit/Loss for the Period Before tax and exceptional items	-1014.797	-725.389	-1740.184	+1014.797	-725.389	-1740.184	
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	-1014.797	-725.389	-1740.184	-1014.797	-725.389	-1740.184	
4	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	-1034.575	-725.389	-1759.962	-1034.575	-725.389	-1759.962	
5	Total Comprehensive Income	-1034.575	-725.389	-1759.962	-933.207	-647.427	-1580.632	
6	Paid-up Equity Share Capital	8957.767	8957.767	8957,767	8957.767	8957.767	8957.767	
7	Earning Per Share Basic	-1.155	-0.810	-1,965	-1.042	-0.723	-1,765	
	Diluted	-1.155	-0.810	-1.965	-1.042	-0.723	-1,765	

Note: The above is an extract of the detailed format of Standalone & Consolidated Quarterly Un-Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company 's website www.banasfinance.worpress.com FOR BANAS FINANCE LIMITED

GIRRAJ KISHOR AGRAWAL Place: Mumbai DIRECTOR DIN: 00290959 Date: 13/11/2024

Consolidated

Quarter

Ended

30.09.2023 31.03.2024

3048

748

748

719

731

272

26.43

26.43

Mustafa R. Shervani

Managing Director

DIN: 02379954

Half Year ended

30-Sep-24

Reviewed

737.87

66.57

12.29

54.28

54.21

40.01

13.68

13.68

30-Sep-23

Reviewed

707.13

31.64

10.34

21.30

21.38

40.01

803.05

5.32

5.32

For Heranba Industries Limited

Raghuram K Shetty

Managing Director

DIN-00038703

Year ended

31-Mar-24

Audited

1,270.90

52.24

17.74

34.50

34.50

40.01

8.72

8.72

For Shervani Industrial Syndicate Limited

Consolidated

Reviewed

426.13

37.81

10.90

26.91

26.96

40.01

6.73

6.73

Half Year

Quarter

Ended

30.09.2024

3027

197

197

132

188

259

5.10

5.10

(Rs. In Lakhs)

Year

Ended

14270

3279

3279

3085

3089

259

10,925

119.02

113.13

Registered office: 3/A, Recondo Compound, Sudam Kalu Ahire Marg, Glaxo, Worli Colony,

2 25772800/ 25772790, email: <u>investorgrievances ⊗ nitco.in.</u> , CIN: L26920MH1966PLC016547
TED CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024
(Bs. in Lakhs, except earnings per share)

Sr.	***************************************	Thre	e Months	ended	Half Ye	Year ended	
lo.	Particulars	30.09.2024 (Unaudited)		30.09.2023 (Unaudited)			
1	Total Income	6,747.46	7,138.35	8,235.82	13,885.81	17,650.21	33,008.28
200	Net Profit / (Loss) for the period before tax and before exceptional items	-4,591.31	-4,352.00	-3,164.70	-8,943.31	-6,408.48	-16,269.88
3	Exceptional items-gain/(loss)	1,130.39	and the same		1,130.39		THE RESERVE
4	Net Profit / (Loss) before tax and after exceptional tems	-3,460.92	-4,352.00	-3,164.70	-7,812.92	-6,408.48	-16,269.88
5	Net Profit / (Loss) for the period after tax	-3,460.92	-4,352.00	-3,164.70	-7,812.92	-6,441.37	-16,297.19
5	Total Comprehensive Income (after tax)	-3,459.86	-4,356.24	-3,170.90	-7,816.10	-6,460.21	-16,288.66
	Paid-up equity share capital (Face Value Rs. 10 per share)	7,185.90	7,185.90	7,185.90	7,185.90	7,185.90	7,185.90
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the last balance sheet of the previous year						-58,402.56
	Earnings per share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) (not annualized);						
	(a) Basic	-4.82	-6.06	-4.40	-10.87	-8.96	-22,68
	(b) Diluted	-4.82	-6.06	-4,40	-10.87	-8.96	-22.68

	The key da	ita relating	to standa	lone							
	(Rs. in Lacs)										
Sr.	Particulars	Thre	e Months	ended	Half Ye	ar Ended	Year ended				
No	Fattedists					30.09.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)				
1	Total Income	6,693,52	7,047.52	8,233.47	13,741.04	17,594.72	32,782.58				
2	Net Profit / (Loss) for the period before tax and before exceptional items	-4,332.15	-4,351.90	-3,164.64	-8,684.05	-6,408.00	-15,625.66				
3	Exceptional items-gain/(oss)	1,130.39			1,130.39		7				
4	Net Profit / (Loss) for the period before tax and after exceptional items	-3,201.76	-4,351.90	-3.164.64	-7,553.68	-6,408.00	-15.625.68				
5	Net Profit / (Loss) for the period after tax	-3,201.76	-4,351.90	-3,164.64	-7,553.66	-6,440.89	-15,658.55				
6	Total Comprehensive Income (after tax)	-3,200.70	-4,356.14	-3,170.84	-7,556.84	+6,459.73	-15,650.02				
Mad	as:	***************************************			111212000						

The above financial results were reviewed by the audit committee and thereafter taken on record by the Board of Directors at their Meeting held on 13-November-2024 The Company's statutory auditors have conducted "Limited Review" of the above unaudited financial results for the Quarter & Half year ended September 30, 2024. The above is an extract of the detailed format of Quarterly and Half year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The

and www.nseindia.com) and Company's website (www.nitco.in). For Nitco Limited Place: Mumbai Vivek Talwar Date: 13-November-2024 Chairman & Managing Director

full format of the Quarterly & Half year ended Financial Results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com

SHREYAS INTERMEDIATES LIMITED (CIN: L24120PN1989PLC145047)

Regd. Office: D-21-24 ,MIDC Lote Parshuram, Talluka Khed, Ratnagiri-415722. Phone No. 02356-272471; Email Id: info.shreyasintermediates@gmail.com; Website: www.shreyasintermediates.co.in

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and

half year ended on 30 September, 2024 (Rs. in Lakhs) For The Quarter Ended On **Particulars**

No.	raticulais	30.09.2024 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	CONTRACTOR AND AND ASSOCIATION OF	30.09.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax,	12	12	14	24	26	51
3	Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax	(51)	(40)	(49)	(91)	(84)	(158)
4	(after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax	1100000	(40)	(49)	(91)	(84)	(158)
5	(after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period	(51)	(40)	(49)	(91)	(84)	(158)
Ĭ.	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]				1.25		
6	Equity Share Capital	7,085	7,085	7,085	7,085	7,085	7,085
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	10.000000	0/5355	11636	D. 1855	VI 5255	1 30233
8	of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each)	*	32			54	(5,688)
	(for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	(0.07) (0.07)	(0.06) (0.06)	(0.07) (0.07)	(0.13) (0.13)	(0.12)	(0.22)

1) The above financial results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') have been reviewed by the Audit Committee at a meeting held on 13th November, 2024 and approved by the Board of Directors at their meeting held on 13th November, 2024. The financial results are prepared in accordance with the Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies.

2) The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.

> For Shreyas Intermediates Limited Surya Prakash Pandey

> > DIN: 1898839

Place: Mumbai Date: 13th November, 2024 For and on behalf of the Board of Directors Director

The statutory auditors have carried out a limited review of the financial results for the Quarter and Half year ended September 30, 2024 and have issued their unmodified report thereon.

3 The standalone financial results of Heranba Industries Limited (the Company) have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) and in terms of regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure requirements), 2015 as amended. The Board of Directors of the Company at their meeting held on May 27, 2023 had recommended dividend of 1.25 per share (12.5% of FV-Rs.10) on the outstanding equity shares of nominal value of Rs. 10/- each as on record

date. The said dividend was approved by the shareholders in the Annual General Meeting of the Company held on September 12, 2024 and has since been paid out. The company is engaged in manufacture and sale of Agro Chemical business. As the Company's business activity falls within a single business segment, there is no separate reportable segment as per Ind AS 108 "Operating

Figures for the previous period have been regrouped / re-classified to confirm to the figures of the current period. By Order of the Board

Date: November 13, 2024

Santacruz (East), Mumbai 400 098 CIN No.: L67120MH2008PLC181833

(Erstwhile, L&T Finance Holdings Limited)

Registered Office: L&T Finance Limited, Brindavan Building

Plot No. 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom

L&T Finance Limited

Branch office: Mumbai

Sr.

No.

IV

V

VI

VII

VIII

L&T Finance

PUBLIC AUCTION FOR SALE OF MORTGAGED PROPERTY

The Authorised Officer of L&T Finance Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 [54 OF 2002] and in exercise of powers conferred under the said Act is auctioning the following property on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS **CONDITION**" by way of "PUBLIC AUCTION" for recovery of its dues and further interest, charges and costs etc.

Name of Borrower and Co-Borrower	Secured Property Address	Loan Account Number(s)	Possession taken	Earnest Money Deposit 10% or more of RP (In ₹)	Total Outstanding dues as on 12.11.2024	Reserve Price (In ₹)	Date of Inspection	Date and Time of Auction
1. Vinod Padmasanan 2. Pooja Vinod	All The Piece And Parcel Of The Property Address: Flat No. 902 On 9th Floor In Wing B, Admeasuring Carpet Area 593 Sq.ft., Exclusivly Balcony Area 49 Sq.ft., Total Area Admeasuring 642 Sq.ft. In The Building Casa Fontana Alongwith One Car Parking Space Situated At Central Park, Kalyan Shill Road, Dombivali East, Thane, Maharashtra 421203	01210222 33 & H1750319 01210222 33L	11th June 2024	Rs. 4,21,680/-	Rs. 64,01,317.47/-	Rs. 42,16,800/-	On All Working days with Prior Appointm ent	12.12.2024 From 12.00 PM to 2.00 PM

TERMS AND CONDITIONS OF PUBLIC AUCTION

- 1. The E-auction Sale is being conducted online by the Authorised Officer through the website https://sarfaesi.auctiontiger.net/EPROC/ under the provisions of SARFAESI Act with the aid and through public e-E-auction mode.
- 2. The public E-auction will be conducted on the date and time mentioned herein above, when the secured asset/s mentioned above will be sold on "AS IS WHERE IS" BASIS & "AS IS WHAT IT IS" CONDITION. 3. For participating in the public E-auction, intending purchasers/bidders will have to submit the details of payment of refundable Earnest Money Deposit
- of 10 % of the reserve price of the secured assets along with copies of the PANCARD, Board Resolutions in case of company and Address Proof on or before **11/12/2024**.
- 4. The EMD of all other bidders who did not succeed in the public E-auction will be refunded by LTHF within 7 days of the closure of the public E-auction. The EMD will not carry any interest.
- 5. The successful purchaser/bidder shall deposit the 25 % (inclusive of EMD) of his/its offer by way of by way of D.D./P. O favoring "L&T Finance Limited" payable at Mumbai on or before 18:00 hours on 12/12/2024 i.e., day of e-auction or on the next working day i.e., 13/12/2024, which deposit will have to confirmed by L&T Finance Limited, failing which the sale will be deemed have been failed and the EMD of the said successful bidder shall be forfeited. The balance amount i.e.,75% of purchase price payable shall be paid by the purchaser to L&T Finance Limited on or before the fifteenth day of confirmation of sale of immovable property or such extended period as per provisions of law. 6. For inspection of property or more information, the prospective bidders may contact the authorised officer i.e., Name - Harilal Gupta, L&T Finance
- Ltd, Contact No. 8080302861 and Santosh Tiwari, Contact No. 9920490126, L&T Finance Ltd, Office: 6th Floor, Brindavan Building, Plot No. 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom, Santacruz (East), Mumbai - 400 098. At any stage of the E-auction, the Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or post-pone the E-auction without assigning any reason thereof and without any prior notice.

7. The successful purchaser/bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to

- get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law. 8. The Borrower/Guarantors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rule 8 (6) of the Security Interest
- (Enforcement) Rules, about the holding of above-mentioned public E-auction sale.
- 9. The Borrower (s) /Co-Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s) are hereby called up on to pay the entire loan outstanding dues as mentioned above before the said E-auction date failing which the L&T Finance Ltd shall sale the property as per the provisions laid down in the SARFAESI ACT, 2002.
- 10. The Borrower (s) /Co-Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s) /public at large are hereby restrained from transferring by way of sale, lease or otherwise with the secured assets referred to in the notice without prior written consent of L&T Finance Limited.

Date: 14.11.2024 **Authorized Officer** Place: Mumbai For L&T Finance Limited



PRIMA PLASTICS LTD.

Regd. Off.: 98/4, Prima House, Daman Industrial Estate, Kadaiya, Nani Daman, Daman (Union Territory) - 396 210. CIN - L25206DD1993PLC001470 Tel.: 0260 - 2220445

E-mail: investor@primaplastics.com Website: www.primaplastics.com

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2024 (Rs. in Lakhs)

				Standalone			Consolidated				
SR.	PARTICULARS	Three Mon	ths Ended	Six Montl	ns Ended	Year Ended	Three Mon	ths Ended	Six Months Ended		Year Ended
NO.	PARTICULARS	30-09-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024	30-09-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income	3,197.49	2,967.48	5,924.38	5,759.79	12,359.76	4,385.46	4,670.11	8,492.27	8,739.83	18,439.38
2.	Net Profit / (Loss) for the Period										
	(Before Tax, Exceptional										
	and/or Extraordinary items)	(120.02)	(107.92)	(209.27)	(141.47)	411.60	328.55	625.44	791.91	1,066.31	2,840.90
3.	Net Profit / (Loss) for the Period										
	(Before Tax, after Exceptional										
	and/or Extraordinary items)	(120.02)	(107.92)	(209.27)	(141.47)	411.60	328.55	625.44	791.91	1,066.31	2,840.90
4.	Net Profit / (Loss) for the Period										
	(After Tax, after Exceptional										
	and/or Extraordinary items)	(89.82)	(80.65)	(166.84)	(105.73)	381.08	298.39	528.14	699.94	893.45	2,335.50
5.	Total Comprehensive Income										
	for the Period	(89.82)	(80.65)	(166.84)	(105.73)	371.49	337.90	548.15	757.72	893.93	2,362.53
6.	Equity Share Capital	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05
7.	Reserves excluding Revaluation										
	Reserves as per										
	Balance Sheet of previous year	_	_	_	_	6,034.80	_	_	_	_	14,324.37
8.	Earnings Per Share (Face Value of										
	Rs. 10/- each)										
	Basic & Diluted										
	(not annualised) (in Rs.)	(0.82)	(0.73)	(1.52)	(0.96)	3.46	2.54	4.43	5.96	7.50	19.82

NOTES:

Sd/-

financialexp.epapr.in

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly & Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange's website (www.bseindia.com) and on the Company's website (www.primaplastics.com).
- 2. The previous period's / year's figure have been regrouped / rearranged wherever considered necessary.

By order of the Board for PRIMA PLASTICS LIMITED Bhaskar M. Parekh

Place: Mumbai Date: November 12, 2024







Chairman DIN: 00166520



सरन्यायाधीशांकडून अपेक्षा!

भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. संजीव खन्ना यांची झालेली निवड भारतीय न्यायव्यवस्थेतील महत्त्वाची घटना म्हणावी लागेल. आजवर भारतीय न्यायव्यवस्था सुदृढ व सशक्त करण्याचे काम अनेक न्यायाधीशांनी प्रामाणिकपणे पार पाडले आहे. आता हीच जबाबदारी न्या. खन्ना यांच्यावर येऊन पडली आहे. न्या. खन्ना यांना सहा महिने आणि एक दिवस इतका कालावधी मिळेल. पुढच्या वर्षी म्हणजे २०२५ साली १३ मे रोजी ते निवृत्त होतील. न्या. खन्ना यांचा कार्यकाळ कमी असला तरी सरन्यायाधीशपदी निवड झालेले खन्ना यांचा कार्यकाळ त्यांची क्षमता, त्यांची न्यायिक तत्त्वं आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या मर्यादा बघता कसा असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. २००५ मध्ये न्या. खन्ना यांची हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. फेब्रुवारी २००६ मध्ये ते पूर्णवेळ न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. त्यांनी जवळजवळ २३ वर्षं विकली केली. आधी ते दिल्लीच्या तीस हजारी कॉम्प्लेक्समधील जिल्हा सत्र न्यायालयात होते, त्यानंतर दिल्ली हायकोर्टात वकील होते. त्याचबरोबर कर, लवादाची प्रकरणं, कंपनी कायदा, भूमी अधिग्रहण, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक ट्रिब्युनल्समध्ये त्यांनी काम केलं. ते प्रत्यक्ष कर विभागाचे वकील होते. त्यांनी राष्ट्रीय राजधानी परिसराचंही प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर त्यांची हायकोटींचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांची आतापर्यंतची कारकीदें पाहता, ते फारसे लोकांमध्ये मिसळणार नाहीत असं दिसतं. खरंतर ते भूषवत असलेल्या पदावरच्या व्यक्तीने सार्वजनिक व्यासपीठावर बोलणं, त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांबरोबर सार्वजनिक कार्यक्रमात असणं अपेक्षित असतं. सुप्रीम कोर्टात असलेल्या रोस्टर पद्धतीमुळे सरन्यायाधीशांवर कायमच सार्वजनिकरीत्या टीका होते. रोस्टर (वेळापत्रक) पद्धतीचे प्रमुख म्हणून सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधीशांच्या वेळापत्रकाची जबाबदारी सरन्यायाधीशांची असते. रोस्टर पद्धतीने वेगवेगळ्या न्यायाधीशांना त्यांच्या उपलब्धतेनुसार आणि ज्येष्ठतेनुसार संगणकीकृत पद्धतीने केसेस दिल्या जातात. मात्र या केसेसच्या वाटपात 'मास्टर ऑफ रोस्टर' म्हणजेच सरन्यायाधीश वेळोवेळी बदल करत असतात. त्यामुळे त्यांचे अधिकार अनियंत्रित आहेत, तसंच कार्यकारी मंडळाच्या बाजुने

निकाल देण्यासाठी त्याचा गैरवापर होऊ शकतो अशी कायमच न्या. खन्ना यांनी आजवर अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिलेले आहेत. निवडणूक रोखे घटनाबाह्य ठरवणे, हा त्यातलाच एक महत्त्वाचा व क्रांतिकारक निकाल म्हणता येईल. राजकीय पक्षांना देणग्या देण्यासाठीची निवडणूक रोखे योजना ही घटनाबाह्य असल्याचा निकाल पाच सदस्यीय घटनापीठाने दिला होता, त्यामध्ये न्यायमूर्ती खन्ना यांचाही समावेश होता. निवडणूक प्रक्रियेमध्ये आयोगाबरोबरच राजकीय पक्ष, जनता यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचा समावेश असतो. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणे, ही लोकशाहीतील महत्त्वाची बाब मानली जाते. मात्र, सत्ताधारी वा एकूणच राजकीय पक्ष वेगवेगळ्या पळवाटा काढत असतात. न्या. खन्ना यांनी या माध्यमातून राजकीय पक्षांना दिलेला धक्का आवश्यकच म्हणायला हवा. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० हटवण्याचा २०१९ मधील निर्णय वैध ठरवणाऱ्या पाच सदस्य खंडपीठांमध्येही खन्ना होते. त्याचबरोबर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील पीठाने इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रामुळे मतदान केंद्र ताब्यात घेणे व बोगस मतदानाला आळा बसल्याचे सांगून ईव्हीएम वापरावर शिक्कामोर्तब केले होते. या निकालातील स्पष्टताही महत्त्वाची होय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक व त्यांच्या जामिनाचा मुद्दा मधल्या काळात वादग्रस्त ठरला होता. मात्र, केजरीवालांना लोकसभेच्या प्रचारासाठी सर्वप्रथम जामीन देण्याचा निकाल न्या. खन्ना यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर कलम २१ अन्वये घेतलेला जीवन जगण्याचा हक्क बाधित करण्यासाठी करता येणार नाही, हा निर्णयही अतिशय दूरगामी म्हणता येईल. खरं तर नवे सरन्यायाधीश खन्ना हे स्पष्ट भाषेत निवाडे लिहिण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे भविष्यातही त्यांच्याकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा असतील. त्यांच्या खंडपीठांसमोर याआधीच अनेक मोठी प्रकरणे प्रलेबित आहेत. बिहारमधील जातगणणेची वेधता हा एक महत्त्वाचा खटला होय. बिहार सरकारला जातनिहाय सर्वेक्षण करण्याचा अधिकार आहे की नाही, हे आता सर्वोच्च न्यायालयाला ठरवावे लागेल. त्यादृष्टीने न्या. खन्ना काय निर्णय देतात, याकडे देशाचे लक्ष असेल. मोदींवरील बीबीसीच्या लघुपटावरील बंदीला आव्हान देणाऱ्या प्रकरणाचीही त्यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. सर्वात महत्त्वाचा खटला म्हणजे शिवसेना तसेच राष्ट्रवादीतील फूट अर्थात महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरण. अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडविण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी गुवाहाटीची वाट धरत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकले. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. शिवसेना पक्ष व चिन्हदेखील शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून हिसकावून घेतले. याचाच पार्ट टू राष्ट्रवादीच्या बाबतीतही दिसून आला. हाच फॉर्म्युला वापरत अजितदादांनी राष्ट्रवादी फोडली व पक्ष तसेच पक्ष चिन्ह मिळवले. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष नेमके कुणाचे, असा प्रश्न निर्माण झाला. वास्तविक सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यकाळात याचा निवाडा होणे अपेक्षित होते. महाराष्ट्रातील जनतेलाही तशी आस होती. प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाल्या, प्रचारालाही सुऊवात झाली, लवकरच मतदानप्रक्रियाही पार पडेल. पण अजूनही निर्णय लागू शकलेला नाही. ही शोकांतिकाच म्हटली पाहिजे. न्यायास विलंब म्हणजे न्याय नाकारणे, असे विचारवंत म्हणतात. अशा ज्वलंत प्रश्नांचा निवाडा तातडीने होत नसेल, तर हाच फॉर्म्युला वापरून कुठलाही पक्ष फोडता येऊ शकतो. म्हणूनच दूरगामी परिणाम करणाऱ्या घटनांबाबतचे निकाल लवकरात लवकर कसे लागतील, हे पाहिले पाहिजे. म्हणूनच भारतीय न्यायव्यवस्थेपुढे सर्वात मोठे आव्हान हे वेळेत न्यायदान करण्याचेच असेल. आमदार अपात्रता प्रकरणातील दिरंगाईमुळे आता जनतेच्याच कोर्टात काय तो याचा निकाल लागणार आहे. तरीही तांत्रिकदृष्ट्या न्यायालयाच्या निर्णयास महत्त्व असेल, हे विसरून चालणार नाही. आजवर अनेक क्लिष्ट प्रकरणांचा न्यायनिवाडा करणारे न्या. संजीव खन्ना याप्रकरणी न्याय करतील, अशी अपेक्षा असेल. याशिवाय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती कायद्यालादेखील सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणाचाही निवाडा न्यायमूर्ती खन्ना यांना करावा लागेल. न्या. खन्ना यांचे काका हंसराज खन्ना यांचा सरन्यायाधीशपदावरील हक्क तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नाकारला होता. आणीबाणीच्या पर्वात त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात अभूतपूर्व निकाल दिला होता. तथापि, त्यांच्यावर त्या वेळी अन्याय झाला. आता त्यांच्या पुतण्याची सरन्यायाधीशपदी निवड होणे, हा कालसुसंगत न्याय म्हणता येईल. प्रलंबित खटल्यांबरोबरच न्यायव्यवस्था व एकूणच प्रक्रियेत अजूनही अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत. या त्रुटी कशा दूर करता येतील, यालाही आगामी काळात प्राधान्य द्यावे लागेल. न्या. संजीव खन्ना यांच्याकडून न्यायव्यवस्थेच्या सुधारणेच्या दृष्टीनेही पावले

पडतील, अशी अपेक्षा आहे.

आज १४ नोव्हेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात बालदिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक जागतिक पातळीवर २० नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. १९५४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या पाहिल्यांदाच बालदिन साजरा करण्यात आला. सर्व देशांनी लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्माबाबतचे सामंजस्य वाढवणे तसेच जगभरातील मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना मान्य करून त्यादृष्टीने काम करावे हा त्या मागचा हेतू. २० नोव्हेंबर हीच तारीख निवडण्याचे कारण असे की १९५९ मध्ये याच

शिवाय १९८९ मध्ये याच दिवशी बाल हक्कांच्या मसुद्यावर सह्या झाल्या. हे हक्क आतापर्यंत १९१ देशांनी मान्य केले. भारतात मात्र १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. कारण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा हा जन्मदिवस. १४

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

आणि / किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर

आणि / किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर

अन्य सर्वसामवेशक उत्पन

८. प्रति समभाग उत्पन्न (प्रत्येकी रू १०/-चे

(प्रत्येकी रु १०/- चे)

कालावधीकरिता निञ्चळ नफा/ (तोटा) (करपूर्व, तोटा अपव आणि /किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)

कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, तोटा अपवादात्मव

कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (करोत्तर, तोटा अपवादात्मक

७. राखीव (पूर्व वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित मृत्यांकन राखीव वराव

तारखेस संयुक्त राष्ट्र संघाच्या

आमसभेने बाल हक्कांची सनद

आमसभेने

नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला. पंडित नेहरूंना लहान मुले खुप आवडायची. ते सतत लहान मुलांच्या गराड्यात असायचे. लहानमुले हेच देशाचे भविष्य आहे. आजचा बालक उद्याचा नागरिक आहे. तो नेहमी आनंदी, उत्साही आणि सुरक्षित असायला हवा. देशातील लहान मुले सुरक्षित तर देश सुरक्षित असे ते नेहमी म्हणत. मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या

Notice is hereby given that Late Mr. SHAMIM UL HASAN NAOVI was the owner of Room No. D/5, Malwani Gopal Krishna Co.operative Housing Society Ltd., Plot No. 46, RSC-1, CTS No. 3525/A, Malwani, Malad (west), Mumbai 400095 (hereinafter referred to as "the said Room" Whereas after the death of Late Mr. SHAMIM UL HASAN NAQVI leaving behind children 1.MR. ZIYA NAQUI, 2.MRS. SABANAQUI 3.MRS. SEMEEN EJAZ NAQVI and wife Mrs. AAMENA KHATOON NAQVI, as lega heirs. And all children have released all their right, title and interest in favour of Mrs. AAMENA KHATOON NAQVI in respect of

Advocate: Mr. Sudhir Kumar R. Dubey Shop No. 56, Squatters Colony, Gate No. 7 Malwani, Malad (West), Mumbai - 400095 Mobile No. 9920441160 Date: 14.11.2024

केमटेक इंडस्ट्रियल वाल्वस लिमिटेड

नोंदणीकृतकार्यालय: ५०३, सनराईजबिझनेसपार्क, प्लॉटक्र. बी-६८, रोड क्र-१६ किसन नगर-२, वागळेइंडस्ट्रियलइस्टेट, ठाणे-४००६०४.

Website: www.chemtechvalves.com Email: investors@chemtechvalves.com

649.69

200.88

१५६.२६

१४६३.७३

१. वरील माहिती म्हणजे भारतीय प्रतिभति आणि विनिमय बोर्ड (सचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॅक एक्स्चेंजेंसकड़े

२. केम्प्रेक इंडस्टियल वाल्व्ह लिम्प्रिड यांच्या ३० सप्टेंबर. २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाही वरील अलेखापरीक्षित परिणामांचा लेखापरीक्षण समितीने आढावा घेतला अस

websue: <u>www.cnemiecu.varves.com</u> दि. ३० सप्टेंबर, २०२४ ला संपलेल्या तिमाही साठी स्वतंत्र अलेखापरीक्षित विनीय निष्कर्षचा उतारा अहवालाचा साराश (३ लाखात) (इपिएस वगळता

२९०.७६

2819,40

१४६३.७३

30.09.7078 30.06.7078 30.09.7073 30.09.7078 30.09.707

५५.४६

११४८.७३

3968.80

30.50€

१४६३.७३

the said room. Any person having any clain

whatsoever may send their

objections/claims to me in writing together

with supporting documents within 15 days a

the following address:-

वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत असे त्यांचे मत होते. पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. पंडित नेहरूंना बालकांविषयी वाटणाऱ्या प्रेमाची आठवण म्हणून हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो शिवाय पंडित जवाहरलाल नेहरूंना मुलांविषयी वाटणाऱ्या प्रेम व

PUBLIC NOTICE nit No. 59 (Unit No. 3059), 03rd Floor, Nah Seth Ind. Estate, New Name - Bhand dustrial Estate Co-Op Society Ltd, Panna ompound, L.B.S. Marg, Bhandup We umbai - 400078 admeasuring abo 16.50 Sq. Mtr Carpet Area bearing Shar Certificate No. 0360 & Distinctive Number om 3591 to 3600 (Both Inclusive) and Noti-hereby Given to the Public that Origin greement For Sale Dated 27.11.1989 greement For Sale Dated 27.11.1999 in hich the seller was Shri. Jayaram M. Shett, k Purchaser was Shri. Jogappa Shamraye shetty, & Original Sale Agreement, Datec 8.10.1991 in which the seller was shri. Jogappa Shamraya Shetty & Purchaser ara Shri. R. A. Krishnan has been misplaced Further Mr. Karsan Naran Gothi is purchasing the above-said premises from Mrs. Madhuri Mahesh Gupte. Any person's having any claim against or to the above mentioned Industrial premises or

the above mentioned industrial premises or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, tenancy, Inheritance, lease leave and license, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with the supporting documents to the undersigned at the below mentioned address within a period of 14 nentioned address within a period of 14 ourteen) days from the date of publication f this notice, failing which it shall be onstructed as having been nonexistent aived/abandoned.

ate: 14/11/2024 SAURABH SINGH (Advocate High Court) SINGH ENTERPRISES Opp. Arihant Bank, LBS Marg, Bhandup (W), Mumbai - 400 078

१०४३.६६

888.44

११४८.७३

हर्ष प्रदीप बडकूर

डी. आय. एन: ००६७६७१५

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय

39.03.7078

(लेखापरीक्षित)

३१७६,५४

४१६.९४

४१५.४९

१४६३.७३

3,38

जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा देखील हा एक मार्ग आहे. बालकांनाही आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा हक्क आहे. आजचे बालक हाच देशाचे भविष्य आहे. या

बालकांमधनच देशाचे भावी श्याम बसप्पा ठाणेदार सुशिक्षित तसेच मनाने आणि शरीराने आरोग्यसंपन्न असे नागरिक तयार होणार आहेत. हा हक्क मिळालेल्या नशीबवान बालकांनी आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी

करून घेण्याची जाणीव ठेवली पाहिजे. पालकांनी ही जाणीव आपल्या मुलांमध्ये रुजवली तर भावी नागरिक सज्ज आणि समजूतदार बनतील त्यामुळे देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. बालदिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला पाहिजे. देशातील सर्व मुलामुलींना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

New Markets Advisory Limited Regd. Office: Om Metro, Chandrakuni, Plot No. 51, 2nd Floor, J.P. Road, Azad Nagar Metro Station.

Next to Sony Mony, Andheri (W), Mumbai - 400058 | CIN: L74120MH1982PLC028648 Extract of the Standalone Un-audited Financial Results for the Quarter and Half Year Ended on (Amount in Lakhs)

lsr.			Quarter Ende	ed	Half Yea	ar Ended	Year Ended
No.	Particulars	30/09/2024	30/06/2024	30/09/2023	30/09/2024	30/09/2023	31/03/2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue	1.65	0.75	1.22	2.40	1.90	2.98
2	Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(0.38)	(2.08)	(6.04)	(2.46)	(8.08)	(12.84)
3	Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items	(0.37)	(2.08)	(6.04)	(2.46)	(8.08)	(12.84)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other Compreshensive Income(After tax)]						
5	Equity Share Capital	124.00	124.00	124.00	124.00	124.00	124.00
6	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	(0.03)	(0.17)	(0.49)	(0.20)	(0.65)	(1.04)
	2. Diluted:	(0.03)	(0.17)	(0.49)	(0.20)	(0.65)	(1.04)
	T						1 1000

Note: The above is an extract of the detailed format of the Un-udited Financial Results for the Quarter and half year ended 30 September, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full Format of the Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and For and on behalf of the Boar

Yukti Sneh Suraj Arya DIN: 09756881

Half Year Ended Year End

SANMITRA COMMERCIAL LIMITED

Regd. Office: 13, Prem Niwas,, 652 Dr. Ambedkar Road,, Khar (West), Mumbai, Maharashtra, 400052 CIN: L17120MH1985PLC034963

Quarter Ended

Extract of the Standalone Un-audited Financial Results for the Quarter & Half Year Ending on (Amount in Lakhs)

151.							
No.	Particulars	30/09/2024	31/06/2024	30/09/2023	30-09-2024	30-09-2023	31/03/2024
		(Un-audited)	(Un-Audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)
1	Total income	11.63	0.33	3.86	11.96	5.08	25.58
2	Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	6.49	(2.86)	(4.01)	3.63	(5.96)	10.16
3	Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items	6.49	(2.86)	(4.01)	3.63	(5.96)	10.17
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other Compreshensive		40.04	00.05			
l	Income(After tax)]	9.18	19.24	23.25	28.42	29.08	24.63
5	Equity Share Capital	110.00	110.00	110.00	110.00	110.00	110.00
6	Earnign Per Shares (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	0.59	(0.26)	(0.36)	0.33	(0.54)	0.92
	2. Diluted:	0.59	(0.26)	(0.36)	0.33	(0.54)	0.92

Note: The above is an extract of the detailed format of the Un-udited Financial Results for the Quarter and half year ended 30th September, 2024 filled with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requiremen Regulations, 2015. The full Format of the Financial Results for the Quarter and half year ended 30th September,2024 a available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website

Prakash Shah

DIN No-01136800

आधुनिक 'आर्यभट्ट'!

संचालक मंडळार्ने १३ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ते मंजूर केले आहेत.

वेबसाइट (www.bseindia.com) व कंपनीच्या वेबसाइट (www.chemtechvalves.com) वर उपलब्ध आहे



रामानुजन यांच्या तोडीचे काही जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होऊन राहिले आणि त्यांच्या कार्याची ओळख आणि महत्व यापासून देशवासी अनभिज्ञ राहिले. एके काळी गणितात अग्रस्थानी असणाऱ्या भारतात आज गणित एक कठीण आणि गंभीर विषय समजला जातो. महाराष्ट्रातील डहाणू चे रँग्लर परांजपे पारितोषिक विजेते आणि मजेशीर संख्यांचा शोध लावणारे द. रा. कापरेकर असोत वा भोजपूर, बिहार चे वसिष्ठ नारायण सिंह असोत, त्यांना दुर्लीक्षत केल्याने त्यांच्या प्रतिभेचा योग्य लाभ घेता आला नाही, हेच खरे.

देशात संशोधनासाठी पूरक वातावरण नसल्यानेच देश आज संशोधन क्षेत्रात पीछाडीवर आहे. देशातील या वातावरणात सकारात्मक बदल करणे, हीच कानपूरच्या आयआयटी कॉलेज,

वसिष्ठबाबूंना विजय कोप्टी श्रद्धांजली ठरेल. महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचा जन्म बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील बसंतपूर या गावात २ एप्रिल १९४२ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नेतरहाट विद्यालयात पूर्ण झाले तर लहानपणापासूनच तल्लख बुद्धीचे असणाऱ्या वशिष्ठ यांना पाटणा कॉलेजमध्ये प्रथम वर्षीच बी.एस.सी. ऑनर्सची परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली होती. येथे ते 'वैज्ञानिकजी' नावानेच ओळखले जात होते. महाविद्यालयात शिक्षकांच्या अनेक चुका ते दाखवत. त्यामुळे प्राचार्यावर वशिष्ठ यांची स्वतंत्र परीक्षा घेण्याची वेळही आली होती, तथापि त्यात त्यांनी विक्रमी यश मिळविले. याच दरम्यान अमेरिकी गणितज्ञ जॉन केली पाटण्यात व्याख्यानासाठी आले असता त्यांनी काही गणिती कूटप्रश्न मांडले असता

श्रोत्यांपैकी वशिष्ठ यांनी क्षणार्धात

सर्व कूट प्रश्न सोडविल्याने चिकत झालेल्या केली यांनी त्यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण स्वखर्चाने दिले. त्यानंतर १९६९ मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापिठातुन त्यांनी 'रिप्रोडयुसिंग केर्नेल्स ॲण्ड ऑपरेटर्स विथ सायक्लिक व्हेक्टर' या विषयावर पीएचडी संपादन केली आणि याच विद्यापीठात सहयोगी झाले. बर्केल प्राध्यापक विद्यापीठाने त्यांना 'जीनियसोंका जीनियस' असे म्हंटले होते. त्यानंतर नासा मध्ये ते असोसिएट साइंटिस्ट प्रोफेसर पदावर रुजू झाले. १९७३ मध्ये ते वंदना राणी

सिंह यांच्याशी विवाहबद्ध झाले. तथापि, त्यांचे वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही आणि वर्षभरातच ते पत्नीपासून विभक्त झाले. त्यानंतर अमेरिकेत न रमता ते भारतात आले आणि टाटा मूलभूत संशोधन

संस्था, मुंबई, भारतीय सांख्यिकी संस्था कोलकाता या संस्थांत त्यांनी काम केले. मात्र, पाच वर्षांनंतर त्यांना अचानक सीजोफ्रेनिया (व्यक्तिमत्त्व दुभंगाच्या) नावाच्या मानसिक आजाराने गाठले आणि त्यानंतर काही काळ ते बेपत्ता झाले. पाटण्यातील एका अपार्टमेंटमध्ये चाळीस वर्षे ते मनोदुभंगाने पछाडलेल्या अवस्थेत जीवन जगले. मात्र पुस्तके, पेन्सिल नेहमीच त्यांच्या सोबतीला होती. त्यांचा एकुणच जीवनप्रवास गणितज्ञ जॉन नॅश यांची आठवण करून देणारा आहे. तथापि, पाश्चात्त्य देशात प्रतिभावंतांची जी कदर होते ती आपल्याकडे होत नसल्याने त्यांच्यासारखा प्रज्ञावंत अकालीच झाकोळला गेला. नॅश यांनाही सीजोफ्रेनिया हा आजार होता. मात्र योग्य उपचारामुळे ते बरे झाले आणि त्यांना पुढे नोबेल सारखे पारितोषिक मिळाले.

गुन्हेगारी प्रकरणांविषयी घोषणा

(माननीय सर्वोच्च न्यायालयाचे २५ सप्टेंबर, २०१८ रोजीचे) (नागरी) क्रमांक ५३६/२०१९ (पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन) व इतर विरुद्ध भारत सरकार आणि इतर) या निर्णयानुसार)

Place: Mumbai

उमेदवाराचे नाव आणि पत्ता : विलास रघुनाथ पाटील,

रा. - ३३३, रत्नदीप बंगलो, गोकुळ नगर, भिवंडी

राजकीय पक्षाचे नाव

निवडणुकीचे नाव महाराष्ट्रविधानसभा २०२४

मतदारसंघाचे नाव १३६ - भिवंडी पश्चिम विधानसभा

मी, विलास रघुनाथ पाटील (उमेदवाराचे नाव), वरील निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून जनतेच्या माहितीसाठी माझ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत पुढील माहिती जाहीर करीत आहे:

(अ) प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणे

	411 3161111 24111			
SI.	न्यायालयाचे	प्रकरण क्रमांक आणि	प्रकरणाची	कलम (धारा) व कायद्याचे
No.	नाव	तारीख	स्थिती	तपशील आणि गुन्ह्याचे संक्षिप्त
				वर्णन
?.	०१, अतिरिक्त	सत्र खटला क्र.	दोषारोप	भारतीय दंड संहिता १८६०,कलम
	सत्र न्यायाधीश,	१०६२/२०२३	निश्चित	१४३,१४७, ३५३,५०४, ५०६
	भिवंडी	(गुन्हा क्र. I १९/२०१८	करण्यासाठी	बेकायदेशीर
		निझामपूरा पोलीस स्टेशन,	प्रलंबित	जमाव, दंगल, शासकीय
		भिवंडी)		कर्मचाऱ्याच्या कर्त्रव्यात अडथळा
		,		आणणे, शांततेचा भंग करण्याचा
				हेतु धमकी
۶.	प्रथम वर्ग	सारांश प्रकरण क्रमांक	जबाब	भारतीय दंड संहिता १८६०,कलम
	न्यायदंडाधिकारी,	२३५/२००८	नोंदविण्यासाठी	१८८, शासकीय कर्मचाऱ्यांच्या
	भिवंडी	(गुन्हा क्रमांक II	प्रलंबित	आदेशाचे पालन न करणे
		६७/२००७, निझामपूरा		
		पोलीस स्टेशन, भिवंडी)		
		•		
₹.	नाही	नाही	नाही	नाही

(ब) गुन्हेगारी प्रकरणात दोषसिद्धीसंबंधी तपशील

अनुक्रमांक	न्यायालयाचे नाव व आदेश दिनांक	गुन्ह्याचे वर्णन आणि दिलेली शिक्षा	दिलेल्या शिक्षेची कमाल मर्यादा
लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही